

**KEC INTERNATIONAL LTD.** 

RPG House 463, Dr. Annie Besant Road Worli, Mumbai 400030, India +91 22 66670200 www.kecrpg.com

July 13, 2021

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza Bandra Kurla Complex Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 532714

Dalal Street, Fort

Mumbai - 400 001

Phiroze Jeejeebhoy Towers

**BSE Limited** 

Symbol: KEC

Ref: Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

**Sub: Newspaper Publication** 

Dear Sir/ Madam,

Pursuant to the applicable provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of newspaper advertisements published in today's newspapers Business Standard (English) and Navshakti (Marathi) regarding ensuing Annual General Meeting of the Company to be held on August 04, 2021, and information related to e-voting.

You are requested to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,

For KEC International Limited

Amit Kumar Gupta Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

# AAP's power-packed poll sop replicates Delhi model

New Delhi, 12 July

¶he Aam Aadmi Party (AAP) has promised to offer free electricity of up to 300 consumption units in Punjab and Uttarakhand that go to legislative Assembly elections in 2022.

The promises by AAP, trying to expand its powers beyond Delhi, are similar to those it had assured Delhiites. In the national Capital, there is 100 per cent subsidy on electricity in the 0-200-unit domestic consumption slab. In 2019-20, close to 50 per cent of Delhi's population availed of the electricity subsidy.

While announcing the poll sop of free electricity in Uttarakhand, Delhi Chief Minister Arvind Kejriwal said, "Fulfilling the promise of free electricity will cost around ₹1,200 crore. This can be easily ₹50,000-crore from the state Budget.'

Sambitosh Mohapatra, leader-ESG, energy utilities & resources, PwC India, said, "Over the past two decades, state Budgets have burgeoned in size. The political benefits of providing subsidies to agriculture and domestic customers got established, and many states started offering subsidy."


While the focus of the earlier power reforms in states was to make electricity commercially viable, given the stress it was having on state resources, it did not last, added Mohapatra.

Recently, Uttarakhand increased power rates by an average 2.29 per cent across the board for 2021-22 (FY22), against the request by Uttarakhand Power Corporation to hike it by 16.2 per cent, owing to revenue shortfall. Recoiling these rates to zero or even half could prove a fiscal challenge for the party, if it comes to power.

In Delhi, during the last five years of AAP's first term, there has been no electricity tariff revision. However, a rebate on electricity bill was offered every year

In a submission for tariff revision for FY22, the three private distribution companies (discoms) — Reliance Infra's BRPL and BYPL and Tata Power Delhi Distribution (TP-DDL) — have cumulatively claimed an aggregate revenue requirement of ₹23,538 crore. Executives said this translates into a "significant tariff hike, given the cost of procuring power

in Delhi is the costliest in the country".



the three discoms stood at \$54.092 crore. and a marginal rise in industrial rates. Regulatory assets are discom expenses, which are recoverable in future power tariff hikes, but state electricity regulatory commissions do not take them into consideration while calculating current electricity tariffs.

BRPL and BYPL in their submissions Delhi Electricity Regulatory Commission have urged that the electricity subsidy amount be passed on the basis of direct benefit transfer.

In Punjab, the path to free power will not be an easy one for AAP, with the state having one of the highest electricity rates in the country ranging between ₹5.5 and ₹7 in the domestic and industrial segment. With an eye on the elections, the Punjab government has announced ₹0.5-The cumulative regulatory assets for 1 per unit rebate on domestic power rates

This is at a time when the Punjab subsidy claim of ₹14,992 crore, of which it paid ₹9,394 crore subsidy in 2019-20. The balance amount, along with interest, is overdue. There are nine consumer slabs receiving subsidised electricity in Puniab.

Mohapatra said, "Electricity subsidy exists in some form or the other in every state — direct or cross — across customer categories. Subsidy policy needs to be carefully articulated. It should be provided after a know-vour-customer process to the customer, not to a meter.

He said with states having to invest in improving health care, the flexibility available in state Budgets to offer power subsidies will be strained.

## **GEECEE VENTURES LIMITED**

CIN - L24249MH1984PLC032170 Regd. Office: 209-210, 2nd Floor, Arcadia Building, 195, Nariman Po Mumbai 400021. Telephone: 022-40198600; Fax: 022-40198650, E-mail Id: geecee.investor@gcvl.in; Website: www.geeceeventures.com

### **NOTICE TO SHAREHOLDERS**

(For Transfer of unpaid/unclaimed dividend and equity Shares of the Company to Investor Education & Protection Fund (IEPF) Account)

This NOTICE is published pursuant to the provisions of Section 124 (6) of the Companies Act, 2013 ('The Act') read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) rules, 2016 ("Rules"), amongst other matters, contain provisions for transfer of unclaimed dividend to IEPF and transfer of shares in respect of which dividend remains unclaimed for seven consecutive years or more to IEPF Account. Companies are required to inform the shareholders at the latest available address whose shares are liable to be transferred to the IEPF Authority three months prior to the due date of transfer of shares and simultaneously publish the notice in the newspapers. This Notice is published pursuant to the provisions of the Act and Rules

The Company will transfer its unpaid Final Dividend Account, 2013-14 to IEPF on or after 15th October, 2021 accordingly the underlying Shares are due to be transferred to the Fund and the Company has sent the required communication in this behalf at the earliest possible under the current situation to those shareholders whose underlying shares are liable to be transferred to IEPF i.e. for Final Dividend FY 2013-14, informing that the said underlying shares will be transferred to the DEMAT account of the

The Complete details of the concerned shareholders whose dividends are unclaimed for seven consecutive years and whose share are due to be transferred to IEPF are being uploaded on the website of the Company www.geeceeventures.com

We request the concerned shareholders to claim the unclaimed dividends, if any, remaining unpaid to/unclaimed by you from the year 2013-14 onwards, by making an application immediately to the Company or the Company's Registrar and Share Transfer Agent; M/s. Link Intime India Private Limited. In case the dividends are not claimed by the concerned

shareholders by 15th October, 2021 necessary steps will be initiated by the Company to transfer the shares held by the concerned shareholder(s) to IEPF without further notice in the following manner: . In case of shares held in demat mode - by transfer of shares

directly to demat account of the Fund through the DPS of the II. In case of shares held in physical form - by issuance of new

duplicate share certificate in lieu of the original certificate(s) and thereafter transferring the same to the Fund by converting into

The shareholders may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same duly signed to the Company at its Registered Office along with requisite documents enumerated in Form IEPF-5.

The shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website www.geeceeventures.com shall be treated as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to IEPF.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact Link Intime India Pvt. Ltd, Unit: GeeCee Ventures Limited C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No. : 91- 022 - 49186270 Fax: 91-22- 49186060 Email: iepf.shares@linkintime.co.in Website: www.linkintime.co.in

For GeeCee Ventures Limited Place : Mumbai Dipyanti Jaiswar Company Secretary Date: 12th July, 2021

## **KEC INTERNATIONAL LIMITED**

CIN: L45200MH2005PLC152061

Registered Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030 Tel. No.: 022-66670200 • Fax: 022-66670287 Website: www.kecrpg.com • Email: investorpoint@kecrpg.com NOTICE OF THE SIXTEENTH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the Sixteenth Annual General Meeting ("AGM") of the Members of KEC International Limited ("the Company" will be held on Wednesday, August 04, 2021 at 04:00 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the AGM, in compliance with the circular dated January 13, 2021, read with circulars dated April 08, 2020 April 13, 2020 and May 05, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs and circular dated January 15, 2021 read with circular dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("SEBI Listing Regulations").

**AND E-VOTING INFORMATION** 

The Company has sent the Integrated Annual Report for FY 2020-21 alongwith the Notice of AGM on July 12, 2021 through electronic mode (i.e. e-mail) to those Members whose e-mail addresses were registered with the Depository Participant(s), the Company/Link Intime India Private Limited, the Company's Registrar and Share Transfer Agent ("RTA"). The Integrated Annual Report and the Notice of AGM which include e-voting instructions are also available at the websites of the Company (<a href="www.kecrpg.com">www.kecrpg.com</a>), BSE Limited (<a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>), the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and National Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com).

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their votes electronically ("remote e-voting") as well as e-voting at the AGM using e-voting system of NSDL in respect of all the businesses to be transacted at he AGM. The procedure to cast vote using e-voting system of NSDL has been described in the Notice under the caption 'Remote e-Voting and

The remote e-voting period commences at 09:00 a.m. (IST) on Sunday August 01, 2021 and ends on 5:00 p.m. (IST) on Tuesday, August 03, 2021. During this period, Members can select EVEN 116290 to cast thei votes electronically. The remote e-voting module shall be disabled by NSDI thereafter. The voting right of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Wednesday July 28, 2021 ("cut-off date"). Any person, who acquires the share(s) of the Company and becomes a Member of the Company after the dispatch o Notice of AGM and holds the share(s) as on the cut-off date, may follow the instructions given in the Notice of AGM to cast their vote and attend the AGM. Any person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the RTA/ Depositories as on the cut-off date only shall be entitled to cast their vote either through remote e-voting or e-voting at the AGM.

The Members, who have cast their vote by remote e-voting prior to AGM, may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast vote again at the AGM. Members, who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions via remote e-voting shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Members of the Company who have not registered their e-mail address

can register the same as per the following procedure

The Members holding shares in physical form may get their e-mai addresses registered with the RTA, at <a href="https://linkintime.co.in/">https://linkintime.co.in/</a> emailreg/email register.html by providing details such as Name, Folio Number, Certificate Number, PAN, mobile number and e-mail id and also upload the image of share certificate in PDF or JPEG format (upto 1 MB). The Members holding shares in Demat form may also temporarily

register their e-mail addresses with the RTA, at <a href="https://linkintime.co.inemailreg/email-register.html">https://linkintime.co.inemailreg/email-register.html</a> by providing details such as Name, DPID Client ID. PAN, mobile number and e-mail id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the Members are requested to register the same with their respective Depository

you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the Download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 /1800 22 44 30 or can contact NSDL on evoting@nsdl.co.in or contact Ms. Pallavi Mhatre Manager, NSDL at pallavid@nsdl.co.in or Ms. Sarita Mote, Assistan Manager, NSDL at SaritaM@nsdl.co.in

For KEC International Limited

Place: Mumba

Amit Kumar Gupta Company Secretary and Compliance Officer

▶ FROM PAGE 1

## Liquidity in banking...

The government has also started spending. How much cash the government maintains with the RBI is known publicly, but analysts estimate it at about ₹2.5-3 trillion in normal **Flipkart** times but it could have shot up to as much as ₹4 trillion now. **Valuation...** Economists say the government must have started drawing down on the cash balances, and together with the advance tax payment, the government has started spending.

"The advance tax outflows of mid-June has rebounded through government expenditure and has added to banking system's liquidity," said Joydeep Sen, advisor, fixed income at PhillipCapital.

Advance tax collections in the first quarter of 2021-22 (FY22) stood at ₹28,780 crore, Before this funding deal,

registering a growth of about 145 per cent year-on-year. On a gross basis, direct tax collection stands at ₹2.16 trillion, up from ₹1.38 trillion in the corresponding period last year.

Some of that money is coming back into the banking system through government spending,

The list includes players such as Amazon, Alibaba, Shopify, Garena, and Pinduoduo. The other such companies include Jingdong Mall, MercadoLibre, Coupang and JD Health, said analysts. Industry executives said the funding would provide leverage for Flipkart's plans to go public in the US by 2022.

They said it would set the stage for Flipkart's initial public offering (IPO) and increase its valuation to \$50-60 billion.

sources said, Flipkart was eyeing a valuation of about \$40 billion for the IPO.

People in the know said Flipkart was expected to file Form S-1 this year. That is used by companies planning to go public to register their securities with the US Securities and Exchange Commission (SEC).

The rise in valuation also shows the growth of the Indian ecommerce footprint, which was reiterated by the company.

This investment by leading global investors reflects the promise of digital commerce in India and their belief in Retail Flipkart's capabilities to maximise this potential for all stakeholders," said Kalyan Krishnamurthy, chief executive officer (CEO), Flipkart Group, adding, "We will focus on accelerating growth for millions of small and medium Indian businesses, including

kiranas.' Agus Tandiono, managing director, head of fundamental equities Asia, CPP Investments, said the organisation believed India would be a leading source of global growth in the decades ahead, supported by positive demographics, a growing middle class, and deepening internet penetration.

According to sources, Flipkart is offering a wealth creation opportunity where employees will have the option to liquidate their vested Esops (employees stock ownership plan) in the buyback worth ₹600 crore.

Masayoshi Son-led SoftBank is investing in Flipkart three years after it sold its stake in the company to Walmart Inc, the world's largest retailer. Before its exit in 2018. SoftBank had invested \$2.5 billion in Flipkart.

Lydia Jett, partner, SoftBank Investment Advisers, said the Japanese outfit's reinvestment in Flipkart was driven by its experience with and conviction in the company's management team.

Judith McKenna, president CEO, Walmart International, said Flipkart was a great business whose growth and potential mirrored that of India as a whole

Kalyan and the team have put the Indian customer at the centre of everything and they have continued to innovate in the categories and services Indian customers want most,"

said McKenna.

Sukumar Rajah, director of management, Franklin Templeton Emerging Markets Equity, said: "We are optimistic about the growth prospects of e-commerce and digitisation in India and believe Flipkart is well-positioned to benefit from this growth."

With more than 350-million registered users in the country, Flipkart has been investing in key categories, including fashion travel, and groces

# inflation...

"The tussle between supporting the nascent, incomplete revival in growth and preserving the anchoring of inflationary expectations will continue. The individual MPC members may have a varying tolerance for inflation that persists above the 6 per cent target beyond a quarter, during the revival phase. If CPI inflation remains entrenched above the 6 per cent upper threshold in the next two prints (July-August 2021), a preponement of rate normalisation can't be ruled out." Navar added.

Food inflation in June rose to 5.15 per cent from 5.01 per cent in May. The uptick in food inflation was driven by segments such as egg and oils. Substantial early rainfall had led to sowing up to June 25 lagging last year's level by 22 per cent. Inflation in the fuel and light segment jumped 12.68 per cent in June, while in clothing and footwear, it rose 6.21 per cent. The housing segment inched up 3.75 per cent.

In April, retail inflation had eased to a three-month low of 4.29 per cent, given the localised lockdowns in the aftermath of the second wave, as well as a favourable base effect. Madan Sabnavis, chief

economist, CARE Ratings, said the main push had come from miscellaneous and fuel and light segments, with increases of 11.6 per cent in transport and communications and 12.7 per cent in fuel. The higher fuel costs have gotten translated into all segments. There is a need for the government to start lowering taxes or CPI inflation will increase and put pressure on the MPC, he said.

## **INDIA'S FOREIGN EXCHANGE RESERVES: A**

TENDER CARE -

— Advertorial

HISTORIC HIGH OF US\$ 610BN IN THE WEEK ENDED 2 JUL 2021

acro developments: India's foreign exchange reserves rose to a historic high of US\$ 610bn in the week ended 2 Jul 2021. Forex reserves rose by US\$ 1bn last week versus an increase of US\$ 5bn earlier. In FYTD22, India's forex reserves have increased by US\$30.7bn compared with US\$37.7bn in the same period last year.

India's kharif sowing has been adversely impacted by the delay in South-West monsoon, with cumulative rainfall from 1 Jun to 11 Jul 2021 at 8% below LPA compared with 13% above LPA last year. The total acreage is down by 10.4% at 49mn hectares (from 55mn hectares) compared with last year as of 9 Jul 2021. The area sown under cotton (17.5%), rice (8.9%) and bajra (37.8%) saw the steepest decline compared with last year.

China's Central Bank (PBOC) has announced a 50bps cut in RRR. w.e.f. 15 July 2021. This brings down the weighted average RRR to 8.9% and is estimated to release ~1n Yuan (US\$ 154bn) in liquidity. This is expected to boost growth which is seen losing momentum recently (slower IIP, FAI and CPI). Activities of smaller firms have been hit by higher commodity prices and cut in RRR will reduce the stress due to tightening liquidity conditions and will also nudge banks towards lower interest rates over the medium

### W.R. GM REVIEWS THE PERFORMANCE **PROGRESS OF VARIOUS KEY PARAMETERS OVER WESTERN RAILWAY**

hri Alok Kansal – Gen-Oeral Manager of Western Railway chaired the Performance Review Meeting, held at Samvad Hall, Western Railway HQs.



Churchgate, Mumbai on 7th July, 2021. Shri Kansal took stock of the Division-wise performance progress of various key parameters for the quarter ending June 2021.

According to a press release issued by Shri Sumit Thakur - Chief Public Relations Officer of Western Railway, the performance review meeting was held to detail further the progress of major issues pertaining to Safety, Punctuality, Freight Loading, Infrastructure projects, Initiatives to increase revenue & reduce cost, Initiatives to increase efficiency, etc. The position report of the parameters vis-a-vis assigned targets and deliberations on the future course of action required in order to achieve corporate goals & measures to excel further ahead, was also discussed in length. A presentation detailing the last year's achievement as well as highlighting the current achievements were presented and explained by Principal Head of Departments (PHODs) & DRMs including the action plan to attain the targets.

Shri Thakur stated that, at the outset GM Shri Kansal applauded the stupendous performance of Western Railway in various fields. He appreciated the punctuality performance of Mail/Express (MSPC) WR trains during 2021-22 (upto June) which stood at 98.26% and is well above the Railway Board's target of 90%. He further stated that WR has achieved loading of 20.20 MT in the last three months which is 43% higher than the corresponding period last year. GM exhorted the efforts taken to increase the freight revenues and encouraged the Divisions to boost their marketing efforts in order to reach out to more potential customers. The meeting was attended by Additional General Manager, Principal Head of Departments (PHODs), Divisional Railway Managers of all six divisions of WR and senior railway

## JNPT WITNESSES UPSWING IN **CARGO HANDLING; JNPT HANDLED** 441,984 TEUs DURING THE MONTH

ith the easing of lockdown restrictions and pickup in the domestic economic activity, Jawaharlal Nehru Port Trust (JNPT), one of the premier container handling ports, recorded a throughput of 441,984 TEUs in June 2021 as compared to 289,292 TEUs in June 2020. A growth of 52.78% as compared to the same period last year. In terms of rail operations, JNPT handled 88,849 TEUS of ICD traffic from 548 rakes in June 2021, and the Rail-Coefficient

Following last month's endeavor to become one of the leaders in combatting the pandemic, JNPT handled two containers of medical accessories in the vessel MV Hyundai Privilege with a total quantity of 23.8MT. JNPT's APM Terminal handled COVID -related medical accessories in the vessel MV Hyundai Hong Kong, handled two cryogenic containers with medical-grade oxygen in the vessel MV Mol Garland, and four containers with medical accessories on the vessel MV Hyundai Platinum. Additionally, MV CMA CGM RIGOLETTO brought containers with medical ac-

Commenting on the performance, Shri Sanjay Sethi, IAS, Chairman JNPT said. "We are proud to see the efficiency of the entire JNPT ecosystem improve, resulting in increasing numbers in container handling, overall container traffic, and throughput even during a pandemic. At JNPT, we appreciate the efforts taken by our talented and skilled workforce, esteemed and valuable Stakeholders. Our ever-aiding Trade Partners have shown in maintaining JN Port's position as a major contributor to India's economic growth and the nation's fight against Covid-19 by relentlessly handling the evacuation and procurement of Medical Grade Oxygen and other Medical accessories and supply".


#### "GRSE GOES GREEN" - INDUCTION OF **ELECTRIC VEHICLES**

s part of the green energy drive, AGarden Reach Shipbuilders and Engineers Ltd., (GRSE), a Mini Ratna Category 1 Defence PSU and a leading warship building company put in use 14 Electric Vehicles for local



commute by officials. With a vision to reduce the carbon emissions and protect the environment. GRSE is promoting the use of electrical vehicles as the company is committed towards a cleaner and greener future for India. The environment friendly e-vehicles have been procured from En-

ergy Efficiency Services Limited (EESL), a joint venture of PSUs under The Ministry of Power. Adoption of e-vehicles is a step towards "The Go Electric Campaign" initiative of Government of India. Use of these electric vehicles would also create awareness of e-mobility and provide a thrust to 'Atmanirbharta' by boosting the confidence of indigenous Electric Vehicle manufacturers. Real Admiral VK Saxena, IN (Retd.), CMD, GRSE, flagged off the electric vehicles from GRSE Bhavan, Kolkata in the august presence of Cmde Sanjeev Nayyar, IN (Retd.), Director (Shipbuilding), Cmde PR Hari, IN (Retd.), Director (Personnel), Shri. R.K. Dash, Director (Finance), Shri. Sudeep Bhar, Regional Cluster Head (East), EESL and senior officials of GRSE. Addressing guests and GRSE personnel at the flagging off ceremony, Real Admiral VK Saxena stated that the electrification of public transport is not only economical but also eco-friendly and therefore need of the hour.



SOLUTION TO #3407

6 7 4 9 1 5 5 4 6 8 3 9 4 9 8 3 7 1 6 2 7 5 4 6 9 3 8 1

1 8 2

Very easy Solution

tomorrow **HOW TO PLAY** 

the digits 1 to 9

Fill in the grid so that every row, every column and every 3x3 box contains

शॉप नं १८ व एफ/००१, तळमजला, एन जी सुरतवाला कॉम्पलेक्स को . ऑप . ही . गेसा . लि .. कचेरी रोड ता .वसर्ड जि .पालघर

## जाहीर सूचना

माझे पक्षकार श्री. कमलेश बि. सोडागर या मार्फत सर्व सामान्य जनतेस असे सूची करण्यात येत आहे की, खोली क्र. ६ (१), कन्याकुमारी सहकार गृहनिर्माण संस्था मर्यादित, प्लॉट क्र. ३०२ आरएससी. 28, सेक्टर ३, चारकोप कांदिवली (पश्चिम), मुंबई—४०००६७, क्षेत्रफळ ३० चौ. मि. ही खोली मुंबई मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (डबल्यू) गुले पानि व वातिकारी हैं। यांचे कडून कुं, रूचा रामचंद्र उटगी यांचे नावे बल्ड प्रोजेक्ट द्वारे वितरीत केलेली होती कुं, रूचा रामचंद्र उटगी यांनी सदर् खोली बाबतचे मालकी हक्क व इतर सर्व हक्क दिनांक 7 / 1 / 1994 केलेल्या करार नाम्या द्वारे श्री संजय वामन पाटील याचे नावे हस्तातरीत केलेले होते. श्री. संजय वामन पाटील यानी दिनाक ३०/11/२००० रोजी केलेल्या करार नाम्या द्वारे सदर खोलीचे मालकी हक्क इतर सर्व हक्क श्री. बाबुलाल माधवर्ज मिस्त्री (सॉडागर) यांचे नांवे हस्तांतरीत करण्यांत आले. श्री. बाबुलाल माधवजी मिस्त्री (सॉडागर) यांची म्हाडा मध्ये सदर् खोली आपले नांवे हस्तांतरीत करणेसार्ठ अर्ज केला होता.

सदर श्री. बाबुलाल माधवजी मिस्त्री (सोडागर) याचे दिनाक ३०/०४/२०२० रोजी त्याच्या राहत्या घरी चारकोप कांदिवली (पश्चिम), मुंबई—४०००६७ येथे निधन झाले व त्याची पत्नी श्रीमती जयाबेन बि. मिस्त्री यांचे दिनांक १०/०८/२०० रोज भगवती हॉस्पिटल, बोरीवली (पश्चिम) पुंबई येथे निधन झाले होते, सचेत त्याच्या दोन विवाहित मुली अनुक्रमे (१) श्रीमती परिशा चंदुभाई मांडविया (२) श्रीमती संगिताबेन गिरिबमाई मांडविया आणी त्यांची दोन मुले अनुक्रमे (१) श्री विमलेश बि सोडागर व (२) श्री कमलेश बि सोडागर हे त्यांचे कायदेशीर वारसदार आहेत.

माझे अशील श्री. कमलेश बि. सोडागर यार्न सदर मयत मालकाचे कायुदेशीर वार्सदार व प्रतिनिधी म्हणून मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (डबल्यू) येथे उपरोक् खोलीकरीता म्हाडा देय भरण्यास एनओसी व हस्तातरणासाठी अर्ज केलेला आहे. माझे वर नमूद अशिलांनी सदर सूचन प्रकाशनापासून १५ दिवसांत सदर खोलीवर तृतिय पक्षकार हित, अधिकार, हि दावा किंवा आक्षेप असल्यास त्याचे दावा व आक्षेप माझ्या कार्यालयात पोहोच पावतीसः मागविण्यात येत आहेत. वर विहित कालावधीत जर कोणताही दावा व आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी व म्हाड व्यवहार करण्यास मुक्त असल्यास आर्ण दावा असल्यास त्याँग केला आहे अरे समजले जाईल आणि तदनंतर कोणताई दावा विचारात घेतला जाणार नाही.

दिनाक 13/07/2021 श्री. कमलेश बि. सोंडागर ठिकाणः मुंबई एस. ए. घमाले (वकील) मोबाईलः 9833277846

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that Mrs. Sumitra Venkoba Rao, the owner/member, has agreed to allow my client to investigate title of the residential Premises bearing Flat No. 1001 admeasuring 1021 sq. ft. carpet area on 10th Floor of building Jade Gardens of Middle Income Group III Co-operative Housing Society Ltd., situate lying and being at Survey No. 341, Cadastral Survey No. 647 (part) at MIG Colony, Bandra East, Mumbai 400 051, more particularly described in the schedule hereunder written.

ALL PERSONS, Claimants, institutions, banks, society and others having any claim in respect thereof on the scheduled premises by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession lease, lien, security or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing with relevant documentary proof to the undersigned having her Office at B/47-48, Sambhaji Nagar C.H.S. Ltd., N.M. Joshi Marg, Lower Parel, Mumbai 400 013 within 10 (Ten) days from the date hereof failing which, the claim or claims, if any, of such person or persons will considered to have been condoned/given up/released/waived and/or abandoned and the proposed sale transfer shall be completed. The claims received, if any, shall be considered on merit, documentary proof etc. The right to reject all or any claim is discretion of the parties

## SCHEDULE ABOVE REFERRED

All that the right, title and interest i residential Flat being Flat No. 1001 admeasuring 1021 sq. ft. carpet area on 10th Floor of building Jade Gardens of Middle Income Group III Co-operative Housing Society Ltd. situate lying and being at Survey No. 341, Cadastral Survey No. 647 (part) at MIG Colony, Bandra East, Mumbai 400051

All that the right, title and interest in Share Certificate No. 185 of 10 shares bearing distinctive numbers 196 to 200 and 1001 to 1005 (both inclusive) of Middle Income Group III Co operative Housing Society Ltd.

(Adv. A.A. Gawade) Dated: 12/07/2021

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in



#### एटीव्ही प्रोजेक्टस इंडिया लिमिटेड सीआयएन: L99999MH1987PLC042719

नोंदणीकृत कार्यालय: १२०१, १२ वा मजला, वाईंडफॉल बिल्डींग, सहार प्लाझा कॉम्प्लेक्स, अंधेरी कुर्ला रोड, जे. बी. नगर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०५९. दूर. क्र. (०२२) २८३८०३४६ फॅक्स क्र. : ०२२-२८३८०३५३ ईमेल आयडी : atvprojects@gmail.com वेबसाइट : www.atvprojects.co.in

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १० ऑगस्ट, २०२१ रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंस / अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स मार्फत आयोजित केली आहे. सामान्य स्क्युंलर क्र. २०/२०, १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ दि. ०८.०४.२०२१, १३.०४.२०२१, ०५.०५.२०२१ व १३.०१.२०२१ अनुक्रमे अनुपालन कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय (एमसीए) द्वारे जारी व सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/ सीएफडी/सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२१/११ अंतर्गत सेबी द्वारे जारी समान ठिकाणी सभसदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना जारी करण्यात येत आहे. एजीएमकरिता अधित्यागीत ठिकाण कंपनीच्या नोंदणीकत कार्यालय येथे आहे. ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभेसह सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत कंपनीने कंपनीचे रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह कंपनीसह नोंदणीकृत ईमेल आयडीवर सर्व सभासदांना पाठविली आहे. कपंनीच्या सर्व सभासदांनी कृपया डिपॉझिटरी/ आरटीए गंच्यासह त्यांचे ईमेल आयडी अद्ययावत करावे ही विनंती.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद ९१ अनुसार सूचना याद्वारे देण्यात येते व सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ अनुसार वेळोवेळी सुधारित सभासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स दि. २४.०८.२०२१ ते दि. १०.०८.२०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान कंपनीच्या ३४ व्या एजीएम आयोजित करण्याकरिता बंद राहिल.

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ अनुसार सर्क्युलर्ससह अनुपालन व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० अंतर्गत खालील तपशील पाहावा.

३४ व्या एजीएमच्या दि. १७.०५.२०२१ च्या सचनेमध्ये निर्देशित व्यवसायांच्या सर्व बाबी कंपनीने ईलेक्टॉनिक मतदानाद्वारे व्यवहार करावे

सूचनेची पाठवणीची कार्यपूर्तता तारीखा ईमेल द्वारे दि. १२ जुलै, २०२१ आहे.

प्रत्यक्ष वा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारक सभासदांकरिता निर्धारित तारीखा अर्थात दि. ०३.०९.२०२१ आहे व परोक्ष ई-मतदानामार्फत ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांचे मतदान पार पाडण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. परोक्ष ई-मतदानांकरिता तपशील एजीएमच्या सूचनेसह

सभासदांना पाठविण्यात आला आहे. परोक्ष ई-मतदान सुरुवात शनिवार, दि. ७ ऑगस्ट, २०२१ रोजी स. ९.०० वा. सुरु होत असून

सोमवार, दि. ०९ ऑगस्ट, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. संपत आहे. सभासदांनी त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली करावे व एजीएमच्या ठिकाणी उपस्थित राहुन करावे व एजीएमच्या ठिकाणी मतदान स्विकत केले जाणार नाही.

सभासदांनी एजीएममध्ये व्हीसी / ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहावे व लाईव्ह वेबकास्ट एजीएम दारे प्रदानित एनएसडीएल https://www.evoting.nsdl.com वर कंपनीच्या एजीएमच्याकरिता . त्यांचे परोक्ष ई–मतदान लॉगीन क्रेडेंशिअल व इव्हन सिलेक्ट करून करावे.

ई-मतदान कालावधीच्या दरम्यान ज्या सभासदांनी मतदान केलेले नाही ते ३४ व्या एजीएमच्य दरम्यान एजीएमच्या वेळेदरम्यान कंपनीस मतदान करावे. कंपनीने मे. सविता सिंगला, प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव म्हणून परोक्ष ईमतदान प्रक्रियेचे परीनिरीक्षक

म्हणून सचिव नियुक्त केले आहे व मतदान स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडले जावे म्हणून नियुक्त केले

. परोक्ष ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भातील कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी ई-मतदान युजर मॅन्युअल वरील www.evoting.nsdl.com वर उपलब्ध पाहावे वा कु. पल्लवी, वरिष्ठ व्यवस्थापक एनएसडीएल यांना १८०० १०२० ९९० वा ईमेल evoting@nsdl.co.in वर संपर्क साधावा.

एटीव्ही प्राजेक्टस इंडिया लिमिटेड यांच्याकरिता सही/-एच. सी. गुप्ता



कमर्शियल कॉम्प्लेक्स, १ला मजला, दुकान क्र. १३७५, ब्लॉक क्र. सी-६८८, नेताजी रोड, कॅम्प-४, उल्हासनगर-४२१ ००४.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना

सुभेदारसिंग अमरनाथ यादव, पुजा सुभेदारसिंग यादव

फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, कृष्णा रेसिडेन्सी, ब्लॉक क्र. सी ९३५, रूम क्र. १८६९, उल्हासनगर-४२१ ००५

आम्ही, तुमचे विनंती अनुसार, आम्ही तुम्हाला रु. २४,४०,०००/- (रुपये चोवीस लाख चाळीस हजार मात्र) च्या एकुण रकमेकरिता आमच्या उल्हासनगर कॅम्प ४ शाखेकडून पतमर्यादा मंजूर केल्या आणि विविध पतसुविधेचा तपशील खालीलप्रमाणे: ए) सेंट गृह कर्ज: रू. २४,४०,०००/- (रूपये चोवीस लाख चाळीस हजार मात्र)

आम्ही तुम्हाला कळवित आहोत की, आम्हाला रु. २६,२६,६९९.१४/- (रुपये सव्वीस लाख सव्वीस हजार सहाशे नव्याणव आणि पैसे चौदा मात्र) २२/०४/२०२१ रोजीसची एकूण रक्कम थकीत आहे, तुम्ही रु. २६,२६,६९९.१४/-(रुपये सञ्जीस लाख सञ्जीस हजार सहाशे नव्याणव आणि पैसे चौदा मात्र) च्या रकमेचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे. (जी सदर सूचनेच्या तारखे रोजी थकबाकी मुद्दल अधिक व्याजाची रक्कम दर्शविते)

त्यांच्या/तिच्या संपूर्ण दायित्वाची परतफेड करण्यात मुख्य ऋ णकोंनी कसूर केली असल्याने आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे किंवा निर्देश/बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ३१.०३.२०२१ रोजी तुमच्या थकबाकीचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट असे केले.

आम्ही तुम्हाला हे देखील कळवतो की, आम्हाला येणे थकबाकी असलेल्या संपूर्ण रकमेच्या परतफेडीसाठी आम्ही वारंवार पाठवलेल्या मागणी सूचना आणि तोंडी केलेल्या

विनंत्यांनंतरही, त्यांनी/तुम्ही अजूनपर्यंत त्याचे प्रदान केलेले नाही. तुम्हाला माहीत आहे की, आमच्याकडून मंजूर करण्यात आलेल्या वरील मर्यादा खालील मत्ता/तारण कराराने (तारण मत्ता) सुरक्षित केल्या आहेत.

ए) फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, कृष्णा रेसिडेन्सी, ब्लॉक क्र. सी ९३५, रूम क्र. १८६९,

पालिका वॉर्ड क्र. ३९, मिळकत क्र. ३९डीओ०२०७९४२००

वर दिलेल्या कारणास्तव, आम्ही याद्वारे तुम्हाला ह्या सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत आम्हाला तुमच्याकडून येणे असलेले तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यास सांगत आहोत, कसूर केल्यास, आम्ही वरील तारण मत्तांविरुध्द सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(४) अन्वये उपलब्ध असलेल्या अधिकारांचा वापर करू. ॲक्टच्या कलम १३ (४) अन्वये आम्हाला उपलब्ध असलेल्या अधिकारांमध्ये अन्य बाबींसह, पुढील अधिकारांचा समावेश होतो. (i) तारण मत्तेचे रोखीकरण करण्याकरिता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदारांच्या तारण मत्तेचा कब्जा घेणे (ii) तारण मत्तेचे रोखीकरण करण्याकरिता भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदारांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ग्रहण करणे. (iii) आमच्याकडून (तारण धनको) कब्जात घेण्यात आलेल्या तारण मत्तेची व्यवस्था पाहण्याकरिता व्यवस्थापक म्हणून कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करणे आणि आम्ही केलेले कोणतेही तारण मत्तेचे हस्तांतरण हे हस्तांतरितींच्या नावे हस्तांतरित केलेल्या तारण मत्तेसंबंधातील सर्व अधिकार असे असतील जणू ते हस्तांतरण तुम्ही केले आहे. (iv) तुमच्याकडून कोणतीही तारण मत्ता ज्यांनी संपादित केली आहे आणि ज्यांच्याकडून तुम्हाला कोणतेही पैसे येणे आहेत किंवा येणे होणार आहेत, त्यापैकी तारण कर्जाच्या प्रदानासाठी पुरेसे ठरेल एवढे पैसे आम्हाला (तारण धनको) अदा करण्याकरिता लेखी नोटिसीने आवश्यक तेव्हा

वर दिलेल्या अधिकारांचा वापर करून रोख झालेल्या रकमेतून, प्रथम आमच्या मते सुयोग्यरित्या केलेल्या सर्व खर्च, आकार व परिव्यय व त्याच्याशी अनुषंगिक कोणतेही परिव्यय भागवले जातील आणि दुसरे ह्या सूचनेच्या तारखेपासून प्रत्यक्ष रोखीकरणाच्या तारखेपर्यंत संविदात्मक दराने व्याजासह वर दिलेली आम्हाला येणे असलेली थकबाकी भागवण्यात वापरली जाईल व त्यानंतर शेष रक्कम उरल्यास, तुम्हाला प्रदान करण्यात

कृपया ध्यानात ठेवावे की, ॲक्टच्या उपकलम १३ नुसार ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर आमच्या लेखी पूर्व संमतीखेरीज, तुम्ही ह्या सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तांचे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. आम्ही सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम २९ कडे तुमचे लक्ष वेधतो, ज्यामुळे ॲक्टच्या तरतुर्दीचे तुम्ही उल्लंघन केल्यास एक वर्षापर्यंत कैद किंवा दंड किंवा दोन्हीची शिक्षा होऊ

आम्ही तुम्हाला हे देखील कळवितो की, सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये आम्ही कारवाई करत असलो तरी, एकतर (i) तुम्ही आणि/किंवा हमीदार यांच्याविरुध्द एकाच वेळी उर्वरित वसुली डीआरटी/न्यायालयात तुम्ही आणि किंवा हमीदार विरूद्ध वाद/अर्ज/दावे दाखल करून लढण्याचे आणि/किंवा (ii) तारण मत्तांच्या विक्री रकमेतून संपूर्ण थकबाकी रकमेची संविदात्मक दराने व्याजासह परतफेड होऊ न शकल्यास बँकेला येणे असलेल्या उर्वरित थकबाकी रकमेच्या वसुलीसाठी कर्ज वसुली न्यायाधिकरण/न्यायालयासमक्ष तुम्ही आणि/किंवा हमीदारांविरुध्द प्रक्रिया सुरू करणे (iii) कायद्याच्या तरतुर्दीच्या अंतर्गत तुम्ही केलेल्या कृती किंवा त्रुटींसाठी तुम्ही आणि/किंवा हमीदार यांच्याविरुध्द फौजदारी कारवाई सुरू करण्याचा आमचा हक्क राखून ठेवत आहोतः

०. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम (१३) च्या पोट-कलम (८) च्या तरतुर्दींकडे तुमचे लक्ष वेधण्यात येत आहे.

> प्राधिकृत अधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया

दिनांक : १२ जुलै, २०२१

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

जाहीर सूचना

यादारे सचना देण्यात येते की. माझे अशील श्री. महेश

जन ए के वैद्य मार्ग फिल्म मीटी रोडजवल गोरेगाव पर्व

पुंबई ४०००६३ येथे स्थित धवलगीरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या के१ इमारतीमधील २५व्य

मजल्यावरील फ्लॅट क्र. २५१, मोजमापित अंदाजे १०१८

चौ.फु. चर्ट्ड क्षेत्र च्यासह शेअर प्रमाणपत्र क्र. ५२ मध्ये समाविष्टीत विभिन्न क्रमांक २४९ ते २४५ (दोन्ही एकत्रित)

धारक प्रत्येकी रूपये पन्नासचे ५ (पाच) शेअर्स हे मे

मधुसुदन इंटरप्राईझेस प्रा.लि. यांच्याकडुन खरेदी मान्य केले

सदर फ्लॅट हा सर्व भार. दावे आणि मागण्यांपासन मक्त आहे

सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही

भागावर कोणताही दावा किंवा हक्क जसे की. वारसा

शेअर, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना

बक्षीस. अदलाबदल. विश्वस्त. ताबा किंवा भार किंवा

अन्यकाही दावे असल्यास त्यांनी सदर लिखित पूरक मुळ

कागदपत्रासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय सीः

रोड क्र. ३ लोखंडवाला टाऊनशिप, आकर्ली रोड

क्रांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ येथे या तारखेपासू

चौदा (१४) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे

कसूर केल्यास, तशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे दावा किंवा दाव

जर असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागि

जाहीर सूचना

श्री. माणिक छाब्रा त्यांचा पत्ता फ्लॅट क्र.

बी२००३, इवोक, लोढा न्यु कफ परेड,

वडाळा, मुंबई ४०० ०३७ यांच्या जागेच्या

संबंधात (खालील अनुसूचीमध्ये अधिक

विवरणीत) कायदेशीर हकांची पडताळणी

सर्व व्यक्तींना/ संस्थांना सदर जागेच्या

(वा कोणत्याही भागाच्या संबंधात)

संबंधात कोणतेही हक्क, अधिकार

शेअर, दावे, लाभ, मागण्या वा हितसंबंध

असल्यास तसेच अमर्यादित तत्त्वांवरील

विक्री, अदलाबदल, देणगी, भाडेकरार,

उप भाडेकरार, लीव्ह ॲन्ड लायसंस,

अधिकार, सुविधाधिकार, वहिवाट,

जप्ती, अभिहस्तांकन, गहाण, वारसा,

देणगी, जप्ती, भेट, धारणाधिकार,

प्रभार, देखाभाल, सुविधाधिकार, न्यास,

ताबा, कौंट्रंबिक व्यवसथा/ सेटलमेंट,

कोणत्याहीँ न्यायालयाचे आदेश वा

हुकूम, कंत्राट/ करार, विकास हक,

बांधकाम कंत्राट, भागीदारी वा अन्य

काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर

लिखीत स्वरूपात सदर अधोहस्ताक्षरित

यांना दस्तावेज परावे यांच्यासह खालील

निर्देशित पत्त्यावर १५ (पंधरा) दिवसांच्या

आत सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून

सूचित करावे. सदर दावे स्विकृत न

झोल्यास सदर दावे यांवर विचार केला

जाणार नाही व ते अधित्यागीत वा

वरील संदर्भित अनुसूची :

(जागेचे विवरण)

मोजमापित १३१५ चौरस मीटर (बिल्ट

अप क्षेत्रफळ), ६ वा मजला, ए विंग, ६

वा मजला, बिल्डींग ज्युलियन ॲल्प्स

म्हणून ज्ञात, भक्ती पार्क, आयमॅक्स

थीएटरजवळ, वडाळा पूर्व, मुंबई ४००

०३७ व जिमन धारक सर्व्हें क्र. १ए/१ ते

१ए/१५, १बी, गाव आणिक, तालूका

वडाळा, नोंदणीकरण जिल्हा व उप

२१/२२, २ रा मजला, फ्री प्रेस हाउस,

फ्री प्रेस जरनल रोड, २१५, नरिमन

ईमेल : ambuj.sonal@linklegal.in

जिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर.

दि. ०९ जुलै, २०२१

लिंक लीगल

वकील अंबुज कुमार सोनल

पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

दूर. +९१ २२ ६६३३ ६७९१

क्र. ६०४/५, क्षेत्रफळ

परित्यागीत मानले जातील.

कंपनी सचिव

सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही

समजले जातील

दिनांक १३ जलै. २०२१.

वकील. उच्च न्यायालय

करत आहोत

५, सम्राट अशोक सीएचएस लि., प्लॉट क्र. ३५, म्हाडा

एआरएम-॥ शाखा , मुंबई मर्झबान स्ट्रीट, मुंबई-४००००१. दूर.: (०२२) २२६५११२८/२९ -मेल : cb6289@canarabank.cor

विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) च्या तरतुर्दी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना सर्वसामान्य जनता आणि विशेषकरून कर्जदार(रां) आणि हमीदार(रां) यांना यादारे सचना देण्यात येते की. **कॅनरा** 

**बँकच्या** प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा **कब्जा** घेतला होता त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्य वालील वर्णन स्थावर मिळकती**. मे. अनामयी फार्माकेम प्रा.लि.. प्लॉट क्र. के/३७. एमआयडीर्स** तारापर, बोर्डसर, तालका पालघर-४०१५०६, त्याचे संचालक/हमीदार श्री, जीतेंद्र सिंग चौधरी, सौ अनुराधा जीतेंद्र चौधरी, श्री. अमित लिंगरास, फ्रान्सिस नन्स आणि श्री. अमिर अहमद शेख यांच्याकडून कॅनरा बँकेच्या, एआरएम–॥ शाखेला रु. १५,२५,०२,७०८.१८/– (३१.०३.२०१५ रोजीस अधिक पुढीर् व्याज आणि प्रभार) च्या वसुलीसाठी ३१.०७.२०२१ रोजी **'जसे आहे जेथे आहे' आणि 'जसे आहे जे आहे**'

अनु.	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसरा अनामत रक्कम			
क्र.		(रू. मध्ये)	(रू. मध्ये)			
۶.	<b>श्री. अमीर अहमद शेख</b> यांच्या नावामधील फ्लॅट	रु.	रु. १४,९४,०००/-			
	क्र. १४०२, १४ वा मजला, वर्सोवा स्कायलार्क	१,४९,४०,०००/-				
	टॉवर्स, बिल्डिंग ४ए, वर्सोवा, स्वामी समर्थ नगर येथे					
	स्थित , म्हाडा कॉलनी, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम),					
	मुंबई, मोजमापित ८५० चौ. फू. बिल्टअप					
इसारा अनामत रक्कम ३०.०७.२०२१ रोजी किंवा त्यापवीं <b>सायं. ५.००</b> पर्यंत जमा करावी.						

इअर चे तपशील आणि इतर कागदपत्र सेवा पुरविठादारास ३०.०७.२०२१ रोजीस किंवा पूर्वी सायं. ५.०० पर्यंत सादर करावेत. बँकेकडे कागदपत्र जमा करण्याची तारीख ३०.०७.२०२१. प्राधिकृत अधिकाऱ्यांची आगाऊ वेळ ठरवून मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख १७.०७.२०२१ आहे.

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी कृपया **कॅनरा बँकेची** वेबसाईट **(www.canarabank.co**m मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक **'ई-ऑक्शन'** चा संदर्भ घ्यावा किंवा **श्री. प्रदीप पद्मन, मुख्य व्यवस्थापव** कॅनरा बँक, एआरएम-॥ ब्रांच, मुंबई (द्. क्र. (०२२) २२६५११२८/२९/ मो. क्र. ७६३९२३६६७०) केंवा श्री. संजीत कुमार, अधिकारी (मो. क्र. ७९७७५२८५५८)) इमेल आयडी cb6289@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंव ३०१, गुरगाव, हरियाणा, पिन : १२२०१५, संपर्क व्यक्ती श्री. हरीश गोवड (मोबा.क्र. ९५९४५९७५५५) . क्र.+९१ १२४ ४३०२०२०/ २१/ २२/ २३/ २४), इमेल-support@bankea iereesh.gowda@c1india.com येथे संपर्क साधावा

दिनांक: १२.०७.२०२१

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, एआरएम-॥ शाख

मुंबई-४०० १०४ येथे स्थित अंकुर को-ऑप ड़ हाऊसिंग सोसायटी लि. चे सभासद असून सोसायटीच्या पारीजात इमारतीमधील फ्लॅट क्र. च्या संदर्भातील शेअर प्रमाणपत्र क्र. १६७, विभिन्न क्र. ८२६ ते ८३० धारक पाच पूर्ण भरणा शेअर्स चे धारक आहेत. त्यांचे कोणत्याही नामनिर्देशनाः शिवाय १८ एप्रिल, २०२१ रोजी निधन झाले. त्यांची पत्नी द्वारे सौ. शैला जी. शेठिया, एक मुलगा, श्री. अतुल जी. शेठिया व दोन विवाहित मुली, सौ. शोभना प्रदीप येरंडकर व सौ. विद्या राजेश पालक हे मयतांचे जीवित कायदेशीर वारस यांना त्यांच्यामागे सोडले आहे परिणामी त्यांच मृत्युनंतर त्यांच्या वारसांद्वारे ठरवले आहे की सदर फ्लॅट परिसराचे त्यांचे शेअर्स आणि हितसंबंधाच्य हस्तांतर हे श्री. अतल जी. शेठिया व सौ. शैला जी शेठिया, सदर मयतांच्या मुलगा व पत्नी यांना केले आहे. सर्व व्यक्ती ज्यांना मयत सभासदांचे सदर फ्लॅट परिसरामधील शेअर आणि हितसंबंधाच्या हस्तांतर करण्याकरिता दावे जो की विक्री, भेट, भाडेपट्टा, वारसा, गहाण, प्रभार, जप्ती किंवा अन्यकाही जर असल्यास पुष्ठचर्थ दस्तावेजांसह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयात य तारखेपासून १४ दिवसांत कळवावे कसूर केल्यास सदर हस्तोंतर तशा दाव्यांच्या संदर्भातशिवाय सदर हस्तांतर पूर्ण केले जाईल व ते त्यागित मानले जातील.

सूचना याद्वारे देण्यात येते की, मयत श्री गणपती

वैकुंठ शेठिया बेस्ट नगर मार्ग, गोरेगाव (पश्चिम).

सन्मा. सचिव

सही / -अंकुर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. दिनांकः १३/०७/२०२१ पत्ताः अंकुर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि

बेस्ट नगर मार्ग, गोरेगाव (पश्चिम). मुंबई-४०० १०४

तपशिलवारपणे नमूद मिळकतीच्या संदर्भात **मे**. इनोवेटिव्ह रिअलीस्ट प्रायव्हेट लिमिटेड

कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर मिळकत किंव त्याच्या कोणत्याही भागांविरोधात कोणताही दावा जसे की करारनामा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, कुळवहीवाट, परवाना, विक्री, अदलाबदल, व्यवस्था, गहाण, भेट, विश्वस्त, भाडेपट्टा. अंत्यदान. कब्जा. धारणाधिकार प्रभार, निर्वाह, सुविधाधिकार, विकास करार. संयुक्त उपक्रम, भागीदारी इ. आणि कोणत्याही व्यक्तीकडे मूळ नामाधिकार विलेखाचा कब्जा अमल्यास तसे लिखित स्वरुपात निम्नस्वाक्षरीकारांना बी-४०४, बी विंग, जय हनुमान नगर, कामगार स्टेडिअमसमोर, सेनापती बापट मार्ग, मुंबई-४०००२८ येथे पुष्ठचर्थ दस्तावेजांसह या तारखेपासून १४ दिवसांत कळवावे कसूर केल्यास परिष्टि मिळकतीच्या संदर्भातील नामधिकार अभारित मानले जातील आणि तशा व्यक्तींचे दावे असल्यास ते सर्व हेत् आणि इच्छेकरिता त्यागीत मानले जातील.

मिळकतीचे वर्णन मंबई शहराच्या नोंदणीकत जिल्ह्यामधील

गजरात सोसायटी. सायन(पश्चिम). मंबईx०००२२ येथे स्थित आणि सायन विभागाचा कॅडस्टल सर्वे क्र. १९७/६ धारक मोजमापीत **६२२ चै.याडर्स** संलग्द्मीत ५२०.०७ चौ.मीटर्स जमिनीचे ते सर्व भाग व विभाग त्यासह त्यावर उभी **पारेख हाऊस** अशी ज्ञात निवासी व

कमर्शिअल टेनमेंट्स इमारत. वकील तेजस किर्ती दोशी ०२२-२४३६५५७७ ठिकाण: मंबई

दिनांक: १३–जुलै–२०२१

## सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येते की, आम्ही श्री. नानजी दाना पटेल यांच्या मालकीची याखालील परिशिष्टात लिखित अधिक स्वरूपात वर्णन केलेली मिळकतीकरिता

नामाधिकार तपासत आहोत. सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागावर किंवा विरोधात कोणताही दावा किंवा हितसंबंध जसे की, विक्री, अभिहस्तांतरण, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार, बक्षीस, प्रभार, कब्जा, वापसाहक, भाडेपट्टा, कळवहिवाट, परवाना, निर्वाह, सुविधाधिकार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी तसे लिखित या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे कसूर केल्यास, तशा दाव्यांच्या कोणत्याही संदर्भाशिवाय दावे त्यागित समजले

वरील उल्लेखित परिशिष्ट

मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्ह्यामधील गाव बांद्रा डी, तालुका अंधेरीच्या प्लॉट क्र.९, युनीयन पार्क, पाली हिल, खार(पश्चिम), मुंबई ४०० ०५२ येथे स्थित असलेले मोजमापित ६७६ चौ.यार्ड्स संलग्नीत ५६५.२ चौ. मीटर्स सीटीएस क्र. डी/११११/३३ धारक मैदान व जिमनीचे ते सर्व भाग व विभाग

मंबई, दिनांक १२ जुलै, २०२१ सही/-

जेसन वास, भागिदार पी. वास आणि कं. वकील आणि सॉलिसिटर्स, ए/१, लिबर्टी, १ला मजला, ९८-बी, हिल रोड, बांद्रा(प), मुंबई ४०० ०५० ईमेल: pvas1979@gmail.com

## ASPIRE

## ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

नाल ओस्वाल टॉवर, रहिमतुल्लाह सयानी रोड, एस. टी. डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई–४०००२५ ई-मेल : info@ahfcl.com सीआयएन : यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१

#### कब्जा सूचना (स्थावर मिळकत/तींकरिता)

ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ अनुपालन नियम ८(१) ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कल्स, २००२ च्या रुल ३ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून प्रत्येक खात्यासमोर दिलेल्या तारखेस मागणी सूचना जारी करून संबंधित कर्जदारांना त्यांच्या नावासमोर नमूद करण्यात आलेल्या रकमेची परतफेड सदर सूचना/सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदारांनी कसूर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या रूल ८ अन्वये त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून वरील वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांच्या प्रत्येक खात नमद केलेल्या तारखेस कब्जा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना याद्वारे इशारा देण्यात येतो की, वरील नमूद मिळकर्तीशी व्यवहार करू नये आणि मिळकर्तीशी केलेला कोणताही व्यवहार हा ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या येथे वरील नमूद करण्यात आलेल्या रकमेच्या भाराधीन राहील, कर्ज करारानुसार त्यावरील व्याज आणि रकमेकरिता. ारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध असलेल्या वेळेच्या संबंधात ॲवटच्या कलम १३ च्या पोट–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

अनु.	कर्ज करार क्र./ कर्जदार/	मागणी सूचनेची तारीख	कब्जा	गहाण मिळकती/तींचे
क्र.	सह-कर्जदार/हमीदार यांचे नाव	आणि रक्कम	घेतल्याची तारीख	वर्णन
۶.	एलएक्सपीएएन००३१५–१६००१८५९७ सागर बळिराम महामुनी आणि जागृती सागर महामुनी	०५-०२-२०२१ रू. १९२३८६३/-	06-06-5058	फ्लॅट क्र. ३०४, ३रा मजला, पांडुरंग रेसिडेन्सी, सर्व्हें क्र. १४/४बी/२/१, रीसगाव चर्च जवळ, गाव-रीस, पोसे मोहोपाडा, रायगड, महाराष्ट्र-४४०२०२.
٦.	एलएक्सटीआयटी००३१५-१६००१९७१४ सरिता विजयप्रकाश तिवारी आणि विजयप्रकाश रामशंकर तिवारी	१८-०१-२०१८ रू. १३६१३२८/-	09-00-7079	फ्लॅट क्र२०६, २रा मजला, विंग-ए/१ मंदािकनी रेसिडेन्सी, ऑक्टरॉय नाका जवळ, स.क्र. १११, हिस्सा क्र. १०ए, टिटवाळा, ४२१६०५, ठाणे, महाराष्ट्र, भारत.
₹.	एलएक्सपीइएन००३१६-१७००२४१७८५ सुल्तान अली रोशन अली सय्यद आणि झरीन सुल्तान सय्यद	२४-०५-२०१९ रू. १३२८१७५/-	09-06-5058	फ्लॅट क्र. ००४, तळमजला, एफ विंग, गुरू समृद्धी अपार्टमेंट, स.क्र. २५३, हि.क्र. ४, डी.के. इंटरनॅशनल शाळेमागे, गाव-कोन, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.
٧.	एलएक्सकेएएल००४१४-१५०००३२८२ संदिप विञ्ठल पाटिल आणि दिलिप विञ्ठल पाटिल	१९-१२-२०१९ रू. ६४६७२५/-	09-06-5058	प्लॅट क्र. ११३, १ला मजला, बी-विंग, केरू प्लाझा, कोनगाव, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र-४२१३०२.
<u> </u>		-		

तारीख : १३.०७.२०२१ माषांतरामध्ये त्रटी आढळल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्य धरण्यात येईल

प्राधिकृत अधिकारी (ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लि.



राष्ट्रीय कार्यालय : एचडीआयएल टॉक्स, बी विंग, ६वा मजला, अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१. शाखा कार्यालय : टिवाण हार्किमा प्रायमान्य कॉर्गोलान किन्निया के । Lives ॲक्सिस बॅंक बाजुला, मोनालिसा बिल्डिंग समोर, आग्रा रोड, हरी निवास सर्कल, नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२.

## मागणी सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्कोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये, निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ॲक्ट) च्या अन्वर्ये दिवाण हार्कसिंग फायनान्स कॉर्पोशन लि. (डीएचएफएल) चे प्राधिकृत अधिकारी आहेत. सदर ॲक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरोस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये माणणी सूचना जारी करून खालिल कर्जदारांना ('सरर कर्जदार') ज्या खाली वर्णनही केले आहेत त्या, त्यांना जारी केलेल्या संबंधित सूचनांमध्ये नमूद केलेल्या रकमांची परतफेड करण्यास सांगितले होते. वरील बाबतीत, याद्वारे पुन्हा एकदा सदर कर्जदारांना सूचना देऊन हचा सूचनेच्या प्रसिद्धीपासून ६० दिवसांत खाली दर्शवलेली रककम, दिलेल्या तारखे(खां) पासून प्रदानाच्या आणि किंवा वसु-लीच्या तारखेपर्यंत, सदर कर्जदारांनी केलेल्या कर्ज करार आणि अन्य कोणत्याही दस्तावेजातर्गत देय असलेल्या सदर मागणी सचनेत दिलेल्या तपशिलाप्रमाणे पढील व्याजास डीएचएफएलला प्रदान करण्यास सांगण्यात येते. कर्जाच्या नियत परतफेडीसाठी तारण म्हणून सदर कर्जदारांनी अनुक्रमे खालील मालमत्ता डीएचएफएलकडे गहाण ठेवल्या आहेत.

डीएचएफएलला प्रदान करण्यास सागण्यात येते. कर्जाच्या नियत परतफंडीसाठी तारण म्हणून सदर कर्जदारानी अनुक्रमे खालील मालमत्ता डीएचएफएलकडे गहाण ठेवल्या आहेत.							
l	कर्जदार/हमीदारांची नावे	एनपीए तारखेसह मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	तारण मत्तेचे वर्णन (स्थावर मिळकत)				
ı	(एलसी क्र. ०००४२३७३ दहिसर शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ४०८५४५८/- (रुपये	फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, ए विंग, हिरल श्री समर्थ				
ı	रायसाहेब महावीर यादव (कर्जदार)	चारळीस लाख पंच्याऐंशी हजार चारशे	सीएचएसएल, काशीगाव ग्रीन गाव जवळ, मिरा रोड पूर्व, ठाणे,				
ı	शीलादेवी आर यादव (सह-कर्जदार १)	अङ्घावन्न मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	महाराष्ट्र :- ४०१ १०७				
ı	(एलसी क्र. ०००३१४१६ मुंबई मेट्रो शाखा)	२९-०४-२०२१/ ह. ४०८०९५४/- (रुपये	फ्लॅट क्र. ६०२, ६वा मजला, सी विंग, हंस रेसिडेन्सी, मसराणी लेन				
ı	इंतेखाब खान (कर्जदार) फरहीन इंतेखाब खान (सह-कर्जदार १)	चाळीस लाख ऐंशी हजार नऊशे चोपन्न मात्र)	बिल्डिंग क्र. २, म्हाडा कॉम्प्लेक्स जवळ, कुर्ला पश्चिम, मुंबई				
ı	(एलसी क्र. ००००८९४९ ठाणे शाखा)	एनपीए (०९-०१-२०२१) २९-०४-२०२१/ रु. ४०५५९२६/- (रुपये	उपनगर, महाराष्ट्र :- ४०००७० फ्लॅट क्र. ५०२, ५ वा मजला, ए विंग, कासा क्लारा, लोढा-डाउन				
ı	गोपेश कुमार जे गुप्ता (कर्जदार)	चाळीस लाख पंचावन्न हजार नऊशे सव्वीस	टाउन कल्याण शीळ रोड, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र:-				
ı	शालिनी गुप्ता (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	828208				
ı	(एलसी क्र. ००००१७०६ घोडबंदर शाखा) तेजल कृणाल	२९-०४-२०२१/ रु. ४०३०८२६/- (रुपये	फ्लॅट क्र. १२०५, १२वा मजला, इमारत क्र. बी६, साई कनिष्क,				
ı	फतानिया(कर्जदार) कृणाल वसंत फतानिया (सह-कर्जदार	चाळीस लाख तीस हजार आठशे सव्वीस मात्र)	अष्टविनायक हॉल समोर, शिळ दिवा रोड, डवाळे गाव दिवा पूर्व,				
ı	१) वसंत वेलजी फतानिया (सह-कर्जदार २)	एनपीए (१०-०७-२०२०)	ठाणे, महाराष्ट्र:- ४२१ ६०५				
ı	(एलसी क्र. ००००१२५३ उळवे शाखा)	२९-०४-२०२१/ रू. ३९५३४८२/्- (रूपये	फ्लॅट क्र. ८०३, ८वा मजला, एफ विंग, रहिने बिल्डिंग, कासा रिओ				
ı	मुजीब खान (कर्जदार)	एकोणचाळीस लाख त्रेपन्न हजार चारशे ब्याऐंशी	गोल्ड, निळांजे, कल्याण शिळ रोड, डोंबिवली पूर्व, ठाणे,				
ı	एहसान इस्लाम खान (सह-कर्जदार १) (एलसी क्र. ००००१५२३ भांडूप शाखा)	मात्र) एनपीए (०९-०१-२०२१) २९-०४-२०२१/ रु. ३९४१९९४/- (रुपये	महाराष्ट्र:- ४२१ २०१ फ्लॅट क्र. १४०२, १४वा मजला, राजवीर अपार्टमेंट, गिलबर्ट हिल				
ı	भारथी मारूदडू अरूणाचलम (कर्जदार) विजय लक्ष्मी एम	एकोणचाळीस लाख एकेचाळीस हजार एकशे	रोड, भवंस कालेश जवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई, मुंबई उपनगर,				
ı	अरुणाचलम (सह-कर्जदार १)	चौऱ्याण्णव मात्र) एनपीए (१०-१ २-२०२०)	महाराष्ट्र :- ४०००५८				
ı	(एलसी क्र. ००००१२८१ बोरिवली पश्चिम शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ३९३७२१५/- (रुपये	फ्लॅट क्र. ४०२, ४था मजला, विंग ए, साई संकल्प सीएचएसएल,				
ı	कलीम खान (कर्जदार)	एकोणचाळीस लाख सदतीस हजार दोनशे पंधरा	मंगळमूर्ती हॉस्पिटल जवळ, बीएमसी बॉलकनी, माळवाणी क्र. ३,				
ı	आफरीन खान (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	मालाड पश्चिम, मुंबई उपनगर, महाराष्ट्र:- ४०००६४				
ı	(एलसी क्र. ०००००३४५ पालघर शाखा)	२९-०४-२०२१/ ह. ३९२१०३८/- (रुपये	फ्लॅट क्र. ४०५, ४था मजला, न्यू पूनम रिजेसी सीएचएसएल,				
ı	सुनीलदत्त हरीशंकर तिवारी (कर्जदार) आशा एस तिवारी (सह-कर्जदार १)	एकोणचाळीस लाख एकवीस हजार अडतीस मात्र) एनपीए (१०–१२–२०२०)	टेलिफोन एक्स्चेंज रोड, शीतळ नगर, डीसीबी बैंक मागे, मिरा रोड पूर्व ठाणे, महाराष्ट्र:- ४०१ १०७				
ı	(एलसी क्र. ००००२१३७ टिटवाला शाखा)	२९-०४-२०२१/ ह. ३९२०९१०/- (रुपये	प्लॉट क्र. ४०२, ४था मजला, ए४ विंग, साई आश्रय बिल्डिंग,				
ı	धर्मेंद्र पांडेय (कर्जदार)	एकोणचाळीस लाख वीस हजार नऊशे दहा	सकुबाई केन नगर, गावदेवी मंदिर जवळ, म्हारळ गाव, शहाड				
ı	सर्विता धर्मेंद्र पांडेय (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (१०-०४-२०२०)	पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र:- ४२१ ३०१				
ı	(एलसी क्र. ००००२५५३ भांडुप शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ३९०३७३७/- (रुपये	फ्लॅट क्र. बी-४०५, ४था मजला, बी विंग, दि करिश्मा				
ı	कुतबुद्दीन रझा खान (कर्जदार)	एकोणचाळीस लाख तीन हजार सातशे सदतीस	सीएचएसएल, इमारत क्र. ०२, कपाडिया नगर, सीएसटी रोड, कुर्ला				
ı	रिझवान रझा खान (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (११-०५-२०२०)	पश्चिम, मुंबई उपनगर, महाराष्ट्र:- ४०००७०				
ı	(एलसी क्र. ०००४२१५३ दहिसर शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ३८८७३३५/- (रुपये	फ्लॅट क्र. ६०४, ६वा मजला, ए विंग, इमारत क्र. १, अस्मिता				
ı	शुमैला सैफ सिद्दीकी (कर्जदार) सैफ अहमद (सह-कर्जदार १)	अडत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे पस्तीस मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	अनिता एन्क्लेब्ह, उमराव हॉस्पिटल जवळ, नया नगर, मिरा रोड पूर्व, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र :– ४०१ १०७				
ı	(एलसी क्र. ०००३४२४४ मुंबई मेट्रो शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ३८८६६७२/- (रुपये	फ्लॅट क्र. ६एफ, ६वा मजला, चंपा विहार सीएचएसएल, काला				
ı	किर्ती जमनादास मोदी (कर्जदार) गीता के मोदी (सह-कर्जदार १)	अडत्तीस लाख शहाऐंशी हजार सहाशे बहात्तर	हनुमान मंदिर जवळ, एमजी रोड, कांदिवली पश्चिम, मुंबई, मुंबई				
ı	आकाश मोदी (सह–कर्जदार २)	मात्र) एनपीए (०९-०२-२०२१)	उपनगर, महाराष्ट्र:- ४०००६७				
ı	(एलसी क्र. ००००२१०९ घोडबंदर शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ३८७२९४०/- (रूपये	फ्लॅट क्र. २:२, २रा मजला, इमारत क्र. ए-४५ ओम साई				
ı	दुर्गेश रामहंद्र चव्हाण (कर्जदार)	अडत्तीस लाख बहात्तर हजार नऊशे चाळीस	सीएचएचएल, सेक्टर १५, गणेश मंदिर जवळ, सेक्टर १५ एरोळी,				
ı	रेशमा दुर्गेश चव्हाण (सह-कर्जदार १) (एलसी क्र. ००००१९१३ मिरा भाईंदर शाखा) पियुश	मात्र) एनपीए (१०-१२-२०२०) २९-०४-२०२१/ रु. ३८६६९१०/- (रुपये	नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र:- ४००७०८ फ्लॅट क्र. ८०२, ८वा मजला, मा तुळसी विहार, दौलतनगर रोड क्र.				
ı	मनोहरलाल शाह (कर्जदार)	अडत्तीस लाख सहासष्ट हजार नऊशे दहा मात्र)	८, दौलत नगर बस स्टॉप जवळ, बोरिवली पूर्व, मुंबई, मुंबई				
ı	जागृती पियुश शाह (सह-कर्जदार १)	एनपीए (१०-०३-२०२०)	उपनगर, महाराष्ट्र:- ४०००९२				
ı	(एलसी क्र. ०००३००१५ मुंबई मेट्रो शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ३८६५२३४/- (रुपये	फ्लॅट क्र. ५०४, ५वा मजला, विंग १, लिव स्मार्ट, प्रिमियर रोड,				
ı	कोनाकांची रामचंद्र मूर्ती (कर्जदार) फणिपद्मा सिरिशा	अडत्तीस लाख पासष्ट हजार दोनशे चौतीस	डॉन बास्को इंस्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी समोर, कुर्ला पश्चिम, मुंबई				
ı	कोनाकांची (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (०९-०१-२०२१)	उपनगर, महाराष्ट्र:- ४०००७०				
ı	(एलसी क्र. ००००१३८४ उळवे शाखा) शमसाद बेगम समीद शेख (कर्जदार)	२९-०४-२०२१/ रु. ३८४६९१९/- (रुपये अडत्तीस लाख शेहेचाळीस हजार नऊशे	प्लॉट क्र. २०३, २रा मजला, ४। विंग, मोहन तुळसी विहार हेंद्रपाडा, भारत कॉलेज जवळ, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र:-				
ı	शेक समीद थेधर अली (सह-कर्जदार १)	एकोणीस मात्र) एनपीए (११-०५-२०२०)	४२१ ५०३				
ı	(एलसी क्र. ००००९१६४ नवी मुंबई शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ३८४६७३७/- (रुपये	फ्लॅट क्र. ३०१, ३रा मजला, अंबिका निवास सीएचएसएल,				
ı	रामाश्रय रामनरेश यादव (कर्जदार)	अडत्तीस लाख शेहेचाळीस हजार सातशे	गुरूनानक नगर, गुरूद्वारा जवळ, अंबाडी रोड, मुंबई ठाणे,				
ı	कलावती रामश्रय यादव (सह-कर्जदार १)	सदतीस मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	महाराष्ट्र:- ४०१२०२				
ı	(एलसी क्र. ००००६०२६ पनवेल शाखा) झहिरूद्दीन	२९-०४-२०२१/ रू. ३८३९०१४/- (रुपये	फ्लॅट क्र. ११०५, ११वा मजला, स्कायलाईन सेफायर, प्लॉट क्र.				
ı	चौधरी (कर्जदार) मोह. असलम चौधरी (सह-कर्जदार	अडतीस लाख एकोणचाळीस हजार चौदा	१४, सेक्टर ७, तलोजा फाटक जवळ, तलोजा, नवी मुंबई, नवी				
ı	१) सब्रुन्निसा मोह. असलम (सह-कर्जदार २) (एलसी क्र. ००००२७९० डोंबिवली शाखा)	मात्र) एनपीए (०९-०२-२०२१) २९-०४-२०२१/ रु. ३८३१६२१/- (रुपये	मुंबई, महाराष्ट्र :- ४१०२०८ फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ए विंग, जिगर सीएचएसएल, ताई				
ı	विरल जगदीश पेठाणी (कर्जदार) भावना जगदीश पेठाणी	अडत्तीस लाख एकतीस हजार सहाशे एकवीस	पिंगळे चौक, तिळक रोड, स्रवेश हॉल, डोंबिवली पूर्व, ठाणे,				
ı	(सह-कर्जदार १) जगदीश एम पेठाणी (सह-कर्जदार २)	मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	महाराष्ट्र:- ४२१ २०१ रा. :- ४२१ २०३				
ı	(एलसी क्र. ०००२५४८० मुंबई मेट्रो शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ३८२६४७१/- (रुपये	फ्लॅट क्र. १७, २रा मजला, ए विंग, स्मितांजली सीएचएसएल,				
ı	तेजस प्रविणचंद्र दलाल (कर्जदार)	अडत्तीस लाख सन्वीस हजार चारशे एकाहत्तर	कोसाम्गो नगर, एसव्ही रोड समोर आणि कोराकेंद्र जवळ, बोरिवली				
ı	तेजल टी दलाल (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (०९-०१-२०२१)	पश्चिम, मुंबई उपनगर, महाराष्ट्र:- ४०००९२				
ı	(एलसी क्र. ००००८८५ खोपोळी शाखा)	२९-०४-२०२१/ ह. ३८२२९५९/- (रुपये	फ्लॅट क्र. ८०४ आणि ८०५, ८वा मजला, तुळीप्स, वृंदावन गार्डेन				
ı	नईम आर खान (कर्जदार) जहरा नईम खान (सह–कर्जदार १)	अडत्तीस लाख बावीस हजार नऊशे एकोणसाठ मात्र) एनपीए (०९–०१–२०२१)	कॉम्प्लेक्स, नानामास्टर नगर, मुद्रे, कर्जत, रायगड, महाराष्ट्र :- ४१०२०१				
ı	(एलसी क्र. ०००३२८०७ मुंबई मेट्रो शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ३८१९३९८/- (रुपये	फ्लॉट क्र. ७०६, ७वा मजला, इमारत क्र. १-ए, परेल शिवस्मृती ए एसआरए				
ı	रविंधर बी गर्जेगी (कर्जदार)	अडत्तीस लाख एकोणतीस हजार तीनशे	सीएचएसएल, मेट्रो बिल्डिंग गांधी नगर, दैनिक-शिवनेर मार्ग लगत, अप्पर				
ı	लवण्या रविंधर गजेंगी (सह-कर्जदार १)	अङ्घाण्णव मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	वरली, मुंबई उपनगर, महाराष्ट्र:- ४०००१८				
١	(एलसी क्र. ०००४२८५७ दहिसर शाखा)	२९-०४-२०२१/ ह. ३८१९२२२/- (रूपये	फ्लॅट क्र. १७०४, १७वा मजला, क्षिल वस्तु सिद्धार्थ नगर, एस व्ही				
ı	सुभाष सिंग (कर्जदार)	अडत्तीस लाख एकोणीस हजार दोनशे बावीस	रोड लगत, राम मंदिर लेन समोर, गोरेगाव पश्चिम, मुंबई, मुंबई				
١	सोनाली सिंग (सह-कर्जदार १) (एलसी क्र. ००००५४७५ अंबरनाथ शाखा)	मात्र) एनपीए (११-०३-२०२१)	उपनगर, महाराष्ट्र:- ४००१०४				
١	(एलसा क्र. ००००५४७५ अबरनाथ शाखा) नितिन जगमोहन गुप्ता (कर्जदार)	२९-०४-२०२१/ रु. ३८१२५३३/- (रुपये अडत्तीस लाख बारा हजार पाचशे तेहेतीस मात्र)	फ्लॉट क्र. १६०६, १६वा मजला, इमारत क्र. १, तुळीप, निसर्ग ग्रीन, बी केबिन रोड, मोरीवली, अंबरनाथ पूर्व, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र :-				
١	चंद्रकला गुप्ता (सह-कर्जदार १)	एनपीए (०९-०१-२०२१)	४२१५०१				
١	(एलसी क्र. ००००१६२३ नालासोपारा शाखा) कल्पना	२९-०४-२०२१/ रु. ३८०९५३२/- (रुपये	फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, सी विंग, इमारत क्र. ४, सेक्टर-६,				
١	राजाराम गौर (कर्जदार)	अडत्तीस लाख नऊ हजार पाचशे बत्तीस मात्र)	श्री यशवंत एम्पायर सीएचएसएल, यशवंत व्हिवा टाउनशिप, लिंक				
١	राजाराम विश्वनाथ गौर (सह-कर्जदार १)	एनपीए (११-०३-२०२१)	रोड, नालासोपारा पूर्व, महाराष्ट्र :- ४०१२०९				
١	(एलसी क्र. ००००२२३६ घोडबंदर शाखा)	२९-०४-२०२१/ रु. ३८०८९४६/- (रुपये	खोली क्र. ४२६३, चाळ क्र. ३५७ टॅगोर नगर, ग्रूप क्र. ४, पोलीस				
١	अब्दुल गफ्फार यु कुरेशी (कर्जदार) मोहम्मद इरफान कुरेशी (सह–कर्जदार १)	अडत्तीस लाख आठ हजार नऊशे शेहेचाळीस मात्र) एनपीए (१०-०४-२०२०)	स्टेशन, हरियाली गाव जवळ, विख्रोली पूर्व, मुंबई उपनगर, महाराष्ट्र :- ४०००८३				
•	" " " 4 cm : Secon (no made) )	>	1				

#### केईसी इंटरनॅशनल लिमिटेड सीआयएन : एल४५२००एमएच२००५पीएलसी१५२०६१

नोंदणीकृत कार्यालय : आरपीजी हाऊस, ४६३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०००३०. द.क. ०२२-६६६७०२००, फॅक्स क्र. ०२२-६६६७०२८७, वेबसाईट : www.kecrpg.com, ई-

सोळाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-व्होटिंग माहिती निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० आणि दिनांक ५ मे, २०२० चे सर्क्युलर्स सह वाचत दिनांक १३ जानेवारी, २०२१ चे सर्क्युलर आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेली दिनांक १२ मे, २०२० च्या सर्क्युलर सह वाचत दिनांक १५ जानेवारी, २०२१ चे सर्क्युलर आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत, एजीएम

बोलावण्याच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता **केईसी इंटरनॅशनल लिमिटेड (''कंपनी''**)

च्या सभासदांची सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") बुधवार, ४ ऑगस्ट

२०२१ रोजी सं. ४.०० वा. व्हिडिओ कॉन्फरिसंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे. कंपनीने ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट (''आरटीए'') यांच्याकडे नोंदवलेले होते त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून (म्हणजे ई-मेल ने) १२ जुलै, २०२१ रोजी सदर सूचनेसहीत आ.व. २०२० २१ साठीचा वार्षिक अहवाल पाठवला आहे. एजीएमची सूचना आणि ई-व्होटिंगच्या निर्देशांसह साठीचा कंपनीचा एकात्मिक वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट <u>www.kecrpg.com</u> बीएसई लिमिटेड ची www.bseindia.com नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची www.nseindia.com वर उपलब्ध आहे. आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

'एनएसडीएल'') ची वेबसाईट <u>www.evoting.nsdl.com</u> वर सुद्धा उपलब्ध आहे. . कंपनी अधिनियम. २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स चे रेग्युलेशन ४४ नुसार, कंपनीला तिच्या सभासदांना एजीएम मध्ये करावयाच्या सर्व कामकाजाच्या संबंधात एनएसडीएलच्य ई-व्होटिंग सिस्टीममार्फत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांची मते देण्यासाठी (''रिमोट ई-व्होटिंग'') तसेच एजीएम मध्ये ई-व्होटिंगची सुविधा पुरवतांना आनंद होत आहे. एनएसडीएलची ई-व्होटिंग सिस्टीम वापरून मत देण्याची प्रक्रिया सूनचेमध्ये **''रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएम मध्ये व्होटिंग**ं

शिर्षकाखाली वर्णन केली आहे. रिमोट ई-व्होटिंगचा कालावधी रविवार, ०१ ऑगस्ट, २०२१ रोजी स. ०९.०० (भा.प्र.वे.) सुरु होईल आणि मंगळवार, ०३ ऑगस्ट, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भा.प्र.वे.) संपेल. ह्या -हालावधीमध्ये सभासद इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांची मते देण्यासाठी EVEN 116290 सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर एनएसडीएल कडन रिमोट ई-व्होटिंग मॉड्यल निष्क्रिय केल जाईल. सभासदांचे मताधिकार बुधवार, २८ जुलै, २०२१ **(''कट-ऑफ डेट'')** रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील. कोणतीही व्यक्ती एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली आणि कट-ऑफ डेट रोजीस रोअर्स धारण करत असली तर ती एजीएम मध्ये हजर राहून त्यांचे मत देण्यासाठी एजीएमच्या सूचनेत

कोणत्याही व्यक्ती, ज्यांचे नाव कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंव डिपॉझिटरीज/आरटीए नी ठेवलल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत नोंदवलेले असेल त्याच एकतर रिमोट ई-व्होटिंगने किंवा एजीएम मध्ये ई-व्होटिंग द्वारा मत देण्यास हक्कदार असतील.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर असणारे ते सभासद ज्यांनी रिमोट ई-व्होटिंग द्वारा ठरावांवर आधी त्यांची मते दिलेली नसतील ते एजीएम मध्ये ई-व्होटिंग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटिंगने त्यांचे मत दिले असेल ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर राहू शकतात परंतु एजीएम मध्ये पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील

कंपनीचे ते सभासद ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲड्रेस नोंदवले नसतील ते खालील प्रक्रियेनुसार नोंदणी करू

मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी असे तपशील पुरवून आणि पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरर्मट मध्ये शेअर सर्टिफिकेटची इमेज सुद्धा (१ एमबी पर्यंत) अपलोड करून https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html येथे आरटीएकडे त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवावेत.

डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी सुद्धा नाव, डीपीआयडी क्लायंट आयडी, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे तपशील देऊन https://linkintime.co.in/emailreg/email\_register.html येथे आरटीएकडे त्यांचे ई-मेल ॲड्रेसेस तात्पुरते नोंदवावेत. <mark>हे स्पष्ट करण्यांत येते की, ई-मेल ॲड्रेसच्या कायमस्वरुपी</mark> नोंदणीसाठी सभासदांनी कृपया ते त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट कडे नोंदवावेत. रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटिंग संबंधात कोणत्याही चौकशीच्या बाबतीत सभासद www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग युजर मॅन्युअल पाहू शकतात किंवा

टोल फ्री क्र. १८००-२२२-९९०/१८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकतात किंवा एनएसडीएल शी evoting.nsdl.com येथे संपर्क साधू शकतात किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, मॅनेजर, एनएसडीएल शी निर्धारित ई-मेल आयडी : evoting@nsdl.co.in वर किंवा pallavid@nsdl.co.in वर किंवा द्रध्वनी क्रमांक +९१ २२ २४९९४५४५ वर किंवा श्रीमती सरिता मोते, असिस्टंट मॅनेजर, एनएसडीएल शी निर्धारित ई-मेल आयडी : evoting@nsdl.co.in किंवा SaritaM@nsdl.co.in येथे किंवा दूरध्वनी क्रमांक +९१ २२ २४९९४८९० वर संपर्क साधू शकतात केईसी इंटरनॅशनल लिमिटेड साठी

अमित कुमार गुप्ता कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

मोहम्मद इरफान कुरेशी (सह-कर्जदार १) (एलसी क्र. ००००९०५९ नवी मुंबई शाखा) राजेश कुमार पूनिया (कर्जदार)

देपाली मधुकर कोराके (सह-कर्जदार १)

दुमती बंडप्पा किनांगी (सह-कर्जदार १)

(एलसी क्र. ००००७६५४ कल्याण शाखा) दीपक शाहू पाटील (कर्जदार)

(एलसी क्र. ०००००७९७ उल्हासनगर शाखा) फैसल खान पठाण (कर्जदार) शमा फैसल खान (सह–कर्जदार १)

करतील तर ते ॲक्ट अन्वये तरतूद केल्याप्रमाणे कारावास आणि/किंवा दंड यास पात्र ठरतील.

दीपिका दीपक पाटील (सह–कर्जदार १

(एलसी क्र. ००००००८७ बोरिवली पश्चिम शाखा) बंदप्पा शिवरूद्रपा किनांगी (कर्जदार)

फ्लॅट क्र. ७०६, ७वा मजला, ए विंग, सुरज रेसिडेन्सी सीएचएसएर प्लॉट क्र. १५, सेक्टर १०, कलंबोली पनवेल, नवी मुंबई, रायगड,

२८०००२ फ्लॅट क्र. १०३, पहिला मजला, पनवेलकर निसर्ग एस.क्र. ६९, एच क्र. ३१, मौजे जवेली, खोंडेश्वर रोड, बदलापूर, ठाणे, महाराष्ट्र

(प्राधिकृत अधिकारी) दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड

:- ४२१५०३ पर्लट क्र. ७०१, ७वा मजला, इमारत क्र. -१३ मुलबेरी, मोहन हाईलॉण्ड, गुरुकुल स्कूल जबळ, कात्रप, बदलापू, पूर्व, ठाणे, महाराष्ट्र:- ४२१ ५०३

महाराष्ट्र :- ४१०२१८

मात्र) एनपीए (१०-०४-२०२०) १९-०४-२०२१/ रु. ३७९००१५/ - (रुप सदतीस लाख नव्बद हजार पंधरा मात्र)

एनपीए (१०-०३-२०२०)

२९-०४-२०२१/ रु. ३७८६०१८/- (रुपये सदतीस लाख शेहेऐंशी हजार अठरा मात्र)

एनपीए (०९-०१-२०२१)

सदतीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे चौवीस

मात्र) एनपीए (१०-१२-२०२०) २९-०४-२०२४/ रु. ३७८४०६८/- (रुपये सदतीस लाख चीऱ्याऐशी हजार अडुसष्ट मात्र)

जर वरीलप्रमाणे डीएचएफएलला प्रदान करण्यात सदर कर्जदारांनी कसूर केली तर, डीएचएफएल ॲक्टच्या कलम १३(४) व प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मत्तांविरुद्ध सर्वस्वी सद कर्जदारांच्या खर्च आणि परिणामांच्या जोखीमीवर कारवाई करेल. ॲक्ट अन्वये सदर कर्जदारांना, डीएचएफएलकडून लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य

प्रकारे उपरोक्त मत्तांचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्ती सदर ॲक्ट किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या तरतुर्दीचे उछुंघन करतील किंवा तसा प्रयत